

लातूर वर्ष ४ थे अंक ०४ था गुरूवार दि. ३० मे २०२४ पृष्ठे ४ स्वागत मूल्य २ रु.

**राष्ट्रीय महामार्ग मंजूर १०० फुटांचा ;
किनवटमध्ये होतोय ८० फुटांचाच !**

**कारची वडापावच्या गाड्याला धडक ; कडई
मधील तेल अंगावर पडून नागरिकांना दुखापत,**



किनवट .प्रतिनिधी. (शेख शौकत) किनवट शहरातील आयेप्पा स्वामी मंदिर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १०० फुटांचा मंजूर असलेला रस्ता कुठे ८० तर कुठे ८५ फूट तयार करून नागमोडी वळणे घेत नाली काढली नाही. त्यामुळे शहरातील मालमत्ता महामार्ग मालमत्तेत? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अरुंद रस्ता करून महामार्ग प्राधिकरण काढता पाय घेत आहे. कोठारी ते माहूर धनोडा आर्णी हा राष्ट्रीय महामार्ग क्रं १६१ ए किनवट शहरातून गेल्याने किनवटच्या वैभवात मोठी भर पडली आहे. पण एजन्सी व राष्ट्रीय

महामार्ग प्राधिकरणाने अरुंद महामार्गाचे काम करून कामाची वाट नावली आहे. आयेप्पा स्वामी मंदिर ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत भिर फूट रुंदीचा महामार्ग मंजूर आहे. वड्या रुंदीचा रस्ता तयार करण्यास वाव आहे. मात्र कुठे शंभर फूट रुंद तर कुठे त्यापेक्षा कमी रुंद करून नालीचे काम नागमोडी केले आहे. बसस्थानकाजवळ खासगी वाहतुकीचा थांबा, ऑटो रिक्षाची वाढती संख्या यामुळे महामार्गावरून धावता धावता यु टर्न घेणाऱ्या वाहनांचा कधी अपघात होईल हे सांगणे कठीण झाले आहे. हा परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात अडकल्याचे चित्र आहे.

राष्ट्रीय महामार्ग विभाग, नगरपालिका, किनवट, एसटी महामंडळ प्रशासन याकडे लक्ष देईल का? असे बोलले जात आहे. १०० फूट रुंद महामार्ग करण्याला वाव असतानाही कमी रुंदीचे काम करून महामार्ग विभाग मेहरबान का झाला? हे न समजणारे गमक कायम आहे. * बसस्थानकाजवळ जागा सोडण्याचे कारण काय? हे समजायला मार्ग नाही. मात्र अरुंद महामार्ग करून वाट लावल्याचा आरोप होत आहे. * या सर्व प्रकाराची चौकशी करून १०० फूट रुंदीचाच महामार्ग करावा, अशी मागणी होत आहे.

किनवट .प्रतिनिधी (शेख शौकत) निष्काळजीपणाने कार चालवून रस्त्याच्या बाजूला असलेल्या वडापावच्या गाड्याला धडक दिल्याने कडईतील उखळते तेल लोकांच्या अंगावर पडल्याने कांहीजण भाजले. तर पादचाऱ्यांना बसलेल्या धडकेत अनेकांना दुखापत झाली. पुणे शहरातील दुर्घटनेची पुनरावृत्ती होता होता टळल्याची चर्चा होऊ लागलीय. सदर दुर्घटना २८ मे रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास घडली. किनवट पोलीसांनी समयसूचकता राखत जमावाकडून उद्रेक होऊ नये याची खबरदारी म्हणून सदर क्रेटागाडी ठाण्यात लावली. सदरील गाडी ही नांदेडातील



तपासातून सर्वकांही समोर येईल यात दुमत असण्याचे कांहीच कारण नाही. क्रेटागाडी क्रमांक एम.एच. २६-सी.ई.००४१ ही गाडी २८ मे रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकातील जुन्या नगर परिषदेच्या समोर रस्त्याच्या वडापावचा बाजूला व्यवसाय करणाऱ्या एका दकलंबडीवर आदळली. त्या धडकेत कारची वडापावच्या गाडी चाली... अशावेळी भरधाव असलेल्या या क्रेटागाडीने धडका देऊन अनेकांना जखमी केले. लोकांची गर्दी वाढली. पोलीसांनी खबरदारी म्हणून गाडी ठाण्यात लाऊन नोंद केल्याचे समजते. सदरील गाडीत मधाची बॉटल विलप असल्याची चर्चा होत आहे.

एका फायनान्स कंपनीशी संबंधीत असून घटनेनंतर गाडीचालक बदलल्याची चर्चा उपस्थितांमधून ऐकायला मिळाले. पोलीस

३० मे
लातूर ग्रामीण मतदार संघातील
गावागावात वाडी वस्तीत
भरघोस विकास निधी मिळवून देणारे

विकासयोधदा

कार्यक्षम
आमदार

रमेशअप्पा
कराड

यांना
वाढिविशया श्रुभेच्छा

शुभेच्छुक

आ. रमेशअप्पा कराड मित्र परिवार,
लातूर ग्रामीण विधानसभा



लोकनाथक

संपादकीय....

जगण्यासाठी संघर्ष

बिहारमधील फलौदीमध्ये तापमानाचा पारा ५० अंश सेल्सिअवर पोहोचला आहे तर मराठवाडा, विदर्भात या तापमानाच्या उंबरठ्यावर आहे. ५६ अंश सेल्सिअस तापमानात माणूसच जगणार नसेल, तर आणखी किती दिवस आपण गाफील राहणार आहोत, हा कळीचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे.

राजधानी दिल्लीत ४७, महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये ४९, लखनौमध्ये ४७ आणि राजस्थानातील कोटामध्ये ४८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तसेच देशातील सुमारे ५० हून अधिक शहरांनी तापमानाची चाळीशी गाठली आहे. देशातील तापमानाचा हा आलेख केवळ चिंताजनक नाही, तर भयग्रस्त वळणावर निघाला आहे. या आलेखाने भारतीय नागरिकाला जगण्याच्या संघर्षाचा बिगुल वाजविला असून त्याकडे किंचितही दुर्लक्ष झाले तर येणार्या काही वर्षात नागरिकांना काम करणे सोडाच; घराबाहेर पडणेही अशक्य होऊन बसेल. या संघर्षासाठी भारतीय नागरिक पर्यावरणाची कास कशी धरतात, प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी किती पुढाकार घेतात, यावर जागतिक महासत्ता, जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थसत्ता होऊ पाहणार्या भारताचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

महाराष्ट्रात मराठी माणसाला गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या अप्रतिम स्वरातील संतश्रेष्ठ तुकोबांचा 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे' हा अभंग कानाला सुखावणारा असतो. पण हा अभंग कृतीत आणताना मात्र माणसाचे पाय मागे राहतात. नयनरम्य निसर्ग पाहण्यासाठी निसर्ग पर्यटनाला प्रथम पसंती देणार्या मराठी माणसाची निसर्गाच्या मुळावर उठलेल्या प्रदूषणावर आवाज उठविताना बोबडी वळलेली असते. रस्त्यांवरील वाहनांच्या गर्दीमध्ये मोकळ्या वासासाठी ऑक्सिजन पार्क, बूथ वा सिग्नलवर पाणीमिश्रित हवेचे फवारे सोडण्याचा मार्ग शोधणारा माणूस इंधनातून धूर ओकणार्या गाड्यांची संख्या व त्यांच्या प्रदूषणाच्या नियमांकडे कधी गांभीर्याने पाहातच नाही. भारतात उष्मांकात होणारा हा बदल काही एक-दोन वर्षांतील चुकांचा नाही.

२१ व्या शतकाची चाहूल लागण्यापूर्वीच जगातील पर्यावरणवादी जागतिक पर्यावरण परिषदेच्या व्यासपीठावरून या धोक्याची जाणीव करून देण्यासाठी बेंबीच्या देठापासून ओरडत होते. पण चंगळवादाच्या मागे लागलेल्या लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. जंगले भुईसपाट झाली, महामार्गांच्या निर्मितीत कोट्यवधी वृक्षांची तोड झाली. काँक्रीटचे रस्ते आणि शहरात काँक्रीटची जंगले जशी उभी राहिली, तसे निरोगी पर्यावरणाने कूसच बदलली. उष्णता दीर्घकाळ साठवून ठेवणार्या आणि सतत पर्यावरणामध्ये ती फेकत राहणार्या घटकांनी तापमान वाढविले. महाराष्ट्रापुरतेच बोलायचे झाले तर आता केवळ विदर्भात नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्रात उन्हाळ्यात टोपीखाली कांदा ठेवण्याची वेळ आली आहे. नव्हे, ती निघून जाण्याची वेळ दृष्टिपथात येत आहे.

भारतात पर्यावरणाचा हास किती बाजूंनी व्हावा, याला काही ताळही नाही आणि तंत्रही नाही. बिहारमधील बेगूसराई हे शहर जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून जागतिक प्रदूषणाच्या नकाशावर आले, तर दिल्ली ही जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी ठरली. हवेच्या प्रदूषणापाठोपाठ जल प्रदूषणाचे आव्हानही गांभीर्य आहे. स्टॅटिस्टा या प्लॅटफॉर्मच्या अहवालानुसार भारतातील ७५० जिल्हांपैकी ४९१ जिल्हांतील पाण्यात लोहाचे प्रमाण सर्वाधिक आहे. २०९ जिल्हांतील पाण्यात आर्सेनिकसारखे कर्करोगाला आमंत्रण देणारे घटक सापडले आहेत.

१५२ जिल्हांत युरेनियम, ६२ जिल्हांतील पाण्यात क्रोमियम आणि २९ जिल्हांत कॅडमियमसारखे विषारी धातू सापडले आहेत. तसेच २०२२ च्या एका सर्वेक्षणात देशातील ६०३ नद्यांपैकी २०३ नद्यांच्या पाण्याने प्रदूषणाची मर्यादा केव्हाच ओलांडली आहे. याखेरीज जगातील विषारी नद्यांच्या यादीत भारतातील नद्याच अग्रभागी आहेत. वायू प्रदूषणाच्या पातळीने भारतीय नागरिकांच्या आरोग्यापुढे आव्हान उभे राहिले आहे. रिमझिम पडणार्या पावसाची जागा ढगफुटीने, जलप्रलय, वादळे नित्याची बनू लागली आहेत. यामध्ये लाखो जीव प्राणाला मुक्त आहेत. त्यांच्या नुकसानभरपाईसाठी हजारो कोटींचा निधी सरकारी खजिन्यातून उपसला जातो. पण निसर्गाची केलेली नुकसानभरपाई कशी करणार, हाच खरा प्रश्न आहे.

लोकसभा निवडणुकीचा आता अवघा एक टप्पा शिल्लक आहे. परंतु राजकीय नेत्यांचे 'अकलेचे तारे' तोडणे सुरूच आहे. यात प्रधानसेवक आघाडीवर आहेत. याबाबत त्यांच्यावर चौफेर टीकेची झोड उठली आहे. परंतु कौतुकाची गोष्ट म्हणजे प्रधानसेवक त्याला अजिबात जुमानत नाहीत! पंतप्रधानपद हे अतिशय प्रतिष्ठेचे, आदराचे, मानाचे पद आहे. या पदाची प्रतिष्ठा, गरिमा राखली जात आहे का याचे उत्तर मनोजकुमारच्या 'यादगार' चित्रपटातील 'एक तारा बोले' हे गीतच देऊ शकेल! हे एक विडंबन गीत आहे. या गीतातून सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनिष्ट प्रथा, चाली-रीतींवर ताशेरे ओढण्यात आले आहेत, खिल्ली उडवण्यात आली आहे.

सुमारे चार दशकांपूर्वीच्या या गीतातील प्रत्येक कडवे आजच्या घडीला तंतोतंत लागू पडते. राजकीय क्षेत्रावर भाष्य करणारे एक कडवे असे- 'दो किसिम के नेता होते हैं, एक देता है एक पाता है, एक देश को लूट के खाता है, एक देश पे जान लुटाता है, एक जिंदा रह कर मरता है, एक मर कर जीवन पाता है, एक मरा तो नामोनिशानही नहीं, एक यादगार बन जाता है'. आता या चौकटीत आजच्या नेत्यांना कसे बसवायचे ते तुमचे तुम्ही ठरवा. असो. मुस्लिम समाजाच्या मतांसाठी इंडिया आघाडी त्यांचे गुलाम बनून 'मुजरा' करीत असल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी बिहारच्या देहरी येथील जाहीर सभेत केला. या विधानाचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले. काँग्रेसने मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. देशाच्या इतिहासात कोणत्याही पंतप्रधानांनी असा शब्दप्रयोग केला नसता अशी भाषा मोदी करीत आहेत असे काँग्रेसने म्हटले. पंतप्रधानपदावर असलेल्या व्यक्तीला अशा प्रकारचा शब्दप्रयोग करणे शोभा देत नाही, असे काँग्रेसचे माध्यम प्रमुख पवन खेरा म्हणाले. मोदींच्या मुखातून 'मुजरा' हा शब्द ऐकला. रणरणत्या उन्हात प्रचार केल्याने कदाचित त्यांच्यावर मानसिक परिणाम झाला असावा असे खेरा म्हणाले, 'लव्ह जिहाद'ची सुरुवात झारखंडमधून झाली असा आरोप करताना मोदी म्हणाले, झारखंडमधील जेएमएफच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ आघाडी घुसखोरांना आश्रय देत असून हे घुसखोर जमिनी

बळकावून महिलांसाठी असुरक्षित वातावरण निर्माण करीत आहेत. जेएमएफ जातीय राजकारण करीत आहे असा आरोपही त्यांनी केला. खरे तर आता कोणत्याच पक्षाने बाता मारण्याची गरज नाही. घोडा मैदान फार दूर नाही. ४ जूनला काय तो निकाल लागणारच आहे. तेव्हा मनाचे मांडे रचण्याची काय गरज? सत्ताधा-यांनी ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर लक्ष केंद्रित करायला हवे. लोकप्रतिनिधी व सत्ताधा-यांनी आजवर जनतेचे केलेले मनोरंजन खूप झाले. लोकसभेच्या प्रत्येक निवडणुकीत मुस्लिम मतपेढीचा मुद्दा चर्चेला येतोच. मुस्लिम मतदार कोणाला मतदान करणार यावर सर्व राजकीय पक्षांचे लक्ष असते. मुस्लिम समाजाच्या वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणारी मतपेढी आपल्याकडे ओढण्याची खेळी राजकीय पक्षांनीच सुरू केली आहे. मुस्लिम नेहमीच एकगुट्टा मतदान करतात. त्यामुळे सत्तापालट होऊ शकतो असे राजकीय पक्षांना वाटते. यामुळेच आपण मागे रहात आहोत काय याचा विचार

विशेषणे पंतप्रधान मोदींनी विरोधाकाविरुद्ध वापरली. या वक्तव्याचा परिणाम सामान्य मतदारांवर निश्चितपणे झाला आहे. त्यांना ते आवडले नाही हेही निश्चित. या घरसरलेल्या जिभेमुळे आणि बेताल वक्तव्यामुळे मोदींची प्रतिमाही मलिन झाली आहे. जीभ घसरण्याचा आजार हा नवीन नाही. गत दहा वर्षांचा आढावा घेतला तर हा विकार जुनाच असल्याचे दिसून येईल. प्रतिवाद करण्यासाठीचे सगळे मुद्दे संपले की राजकीय नेते गुढावर येतात किंवा शिवराळ भाषेचा वापर करतात. स्वतःची अथवा आपल्या पक्षाची बाजू मांडण्याचे ठोस मुद्दे सरले की नेते हतबल होतात. ही हतबलता विरोधाकांना जाणवू नये म्हणून आक्रमक झालेल्या नेत्यांची जीभ घसरते. पंतप्रधानांचे नेमके तेच झाले. विरोधाकांची खिल्ली उडवण्याच्या नादात त्यांनी देशभरातील जनतेची नाराजी ओढवून घेतली. राजकीय विरोध हा सौम्य शब्दांत प्रभावीपणे मांडता येतो हे आजवरच्या अनेक दिग्गज नेत्यांनी दाखवून दिले आहे. माजी



या समाजाने करायला हवा. गत ७५ वर्षांत आपला समाज अपेक्षित प्रगती का करू शकला नाही याचाही विचार करावयास हवा. मुघल, मुस्लिम, काँग्रेस महिलांचे मंगळसूत्र काढून घेईल, उद्धव ठाकरेची नकली शिवसेना, शरद पवारांची नकली राष्ट्रवादी, काँग्रेसवाले मतांसाठी मुजरा करतील अशी एकाहून एक भारी

पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ते डॉ. मनमोहन सिंग यांची भाषणे पाहिली तर त्यांनी प्रसंगी विरोधाकांवर कठोर टीका केली पण कधीही त्यांनी आपली भाषा घसरू दिली नाही. पंतप्रधानपदावरील व्यक्तीने अर्वाच भाषेत बोलणे त्या पदाला शोभत नाही. पंतप्रधानांनी आपल्या वक्तृत्वातून अन्य नेत्यांना वस्तुपाठ घालून देणे अपेक्षित असते. पंतप्रधानच बेताल वक्तव्य करू लागले तर अन्य नेतेही त्यांचाच किता गिरवणार. ताळतंत्र गमावलेले नेते जेव्हा खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात तेव्हा त्यांच्या समर्थकांचे कदाचित मनोरंजन होत असेलही, पण त्यामुळे आपण एकूणच राजकारणाचा स्तर बिघडवत आहोत, अनिष्ट पायंडा पाडत आहोत याचे भान त्यांनी ठेवायला हवे. जेव्हा सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्या जातात तेव्हा त्यांच्या वक्तृत्वातील गांभीर्य नाहीसे होते आणि तो टिंगलटवाळीचा विषय होतो. म्हणून राजकीय नेत्यांनी सार्वजनिक जीवनात तारतम्य बाळगूनच वक्तव्य केले पाहिजे. अर्थात त्यासाठी वाचन आणि व्यासंग हवा. भाषाच नेत्यांचा दर्जा स्पष्ट करते. राजकारणात गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक शिरल्याने शिवराळ भाषेचे स्तोम माजले असावे शिवाय अशिक्षितांचा भरणा झाल्याने वक्तृत्वाचे महत्त्व समजत नसावे. संघाच्या मुशीत तयार झालेल्या शिस्तबद्ध पंतप्रधानांकडून बेताल वक्तव्य अपेक्षित नाही.

“वक्तृत्व, दातृत्व आणि संघर्षशील नेतृत्व”

जातीपातीने कोणाचेही भले झाले नाही, वसुधैव कुटुंबकम् यानुसार कोणतीही जात किंवा धर्म माणुसकी पेक्षा मोठा नाही याची जाणीव कायम ठेवून मतदारसंघ माझे कुटुंब या भावनेतून काबाड कष्ट करणार्या शेतकरी, शेतमजुरांच्या घामाचे मोल झाले पाहिजे; सर्व सामान्यांना, गोरगरीबांना त्यांचा न्यायहक्क मिळाला पाहिजे यासाठी आवाज उठवून सतत संघर्ष करणारे भाजपाचे नेते आ. रमेशअप्पा कराड हे जनसामान्यांच्या मनातील संघर्षशील नेते निर्माण झाले आहेत. भाजपा पक्षश्रेष्ठीने दिलेल्या आमदारकीचा उपयोग गोरगरीब सर्व सामान्यांच्या डोळ्यातील अशुभ पुसण्यासाठी प्राधान्याने केला. अठरा पाड जाती धर्मांना सोबत घेवून प्रस्थापितांविरुद्ध संघर्ष करणारे आ. रमेशअप्पा कराड यांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध विभागांच्या माध्यमातून लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील गावागावात वाडीवस्तीत विकास कामासाठी कोट्यावधीचा निधी मिळवून दिला सामान्य कार्यकर्त्यांना नेतृत्व करण्याची संधी निर्माण करून मानसमन मिळवून दिला अशा या अष्टपैलू संघर्षशील नेतृत्वाचा आज जन्मदिवस. राजकिय, सामाजिक आणि आध्यात्मिक कार्य त्यांच्या हातून यापुढील काळातही होत राहील हीच यानिमित्ताने सद्विच्छा !!!..... चंद्रकांत कातळे, रेणापूर.



विविध मंदिरासमोर बांधण्यात आलेले सभागृह गावकर्त्यांना लक्षवेधी ठरत आहेत. येत्या काळात निश्चितपणे आ. रमेशअप्पा कराड यांच्या हातून विधायक कामे होतील यात शंका नाही. कोरोनाचा संकट काळात आ. रमेशअप्पा कराड यांनी अनेक रुग्णांना मोठा दिलासा दिला, गरजूंना तात्काळ वैद्यकीय सुविधा पुरविली. लातूर ग्रामीण मतदार संघातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयास सुसज्ज रुग्णवाहिका दिल्या. मतदार संघातील आशा सेविकासह विविध कोरोना योद्ध्यांना वेळोवेळी सन्मान करून प्रोत्साहन दिले. एकुणच कोरोना काळात आ. कराड यांनी केलेले काम कोणीही कधीही विसरू शकत नाही.

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या या भारत देशाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. येत्या काळात शतकही साजरे होईल, मात्र एवढ्या वर्षातही देशातील जातीयतेचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतच असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ही देशवासीयांची शोकांतीका म्हटलं तरी वागणे उरणार नाही. आज जग झपाट्याने आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रगतीच्या दिशेने धावत असताना आपण जातीपातीच्या बंधनात अडकुण पडणे ही प्रगती नव्हेतर अधोगती आहे, असेच म्हणावे लागेल. जातीपातीने कोणाचेही भले झाले नाही. कोणतीही जात किंवा धर्म माणुसकीपेक्षा मोठा नाही. या सुत्रानुसार गोरगरीब सर्व सामान्य जनतेसाठी, शेतकरी, शेतमजूर, दिन दुबळ्यांसह कष्टकर्यांसाठी विविध प्रश्नावर लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी संघर्ष केला. स्व. मुंडे साहेब यांची काम करण्याची पद्धत सर्व सामान्यांसाठी संघर्ष करण्याची धमक आणि ग्रामीण जनतेची कायम ठेवलेली नाळ, या कामावर प्रभावित होऊन त्यांच्या संघर्षाचा वारसा घेवून आ. रमेशअप्पा कराड यांनी भारतीय जनता पक्षाचे काम सुरू केले. लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघाची जबाबदारी लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांनी रमेशअप्पा कराड यांच्यावर दिली. लातूर तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या भागात भाजपाचे काम करणे तसे अवघडच होते, मात्र जिद्दीने जोमाने जिवाभावे कार्यकर्ते निर्माण करून त्यांच्या सुख दुःखात सहभागी होऊन प्रस्थापित शक्ति विरुद्ध सतत संघर्ष करत त्यांनी भाजपाचे आणि स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. लातूर ग्रामीण या मतदार संघात मेहनतीने कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करून भाजपाचा बालेकिल्ला निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आ. रमेशअप्पा यांची जिद्द, आत्मविश्वास, चिकाटी आणि कठोर परिश्रम करण्याची तयारी अनेकवेळा अनुभवायला मिळाली. काबाड कष्ट करणार्या शेतकर्यांना, शेतमजुरांना कष्टाचा मोबदला मिळाला पाहिजे त्यांच्या घामाचे मोल झाले पाहिजे गोरगरीब सर्वसामान्यांना न्याय हक्क मिळाला पाहिजे यासाठी सोयारी अनुदान, अतिवृष्टी नुकसान भरपाई, पिकविमा, दुष्काळी मदत वेळोवेळी विविध प्रश्नावर अनेक आंदोलने केली, मोर्चे काढले, मेळावा घेवून सरकारला धारेवर धरून संघर्ष केला आणि न्याय हक्क पदरात पाडून घेतला. मांजरा कारखान्याच्या दारात गरिबाराच्या इतिहासात पहिल्यांदा शेतकर्यांना एकआरपी प्रमाणे पारिवेक केल्याचा उसाळा भाव मिळाला यासाठी मांजरा कारखान्याच्या दारात आ. रमेशअप्पा कराड यांनी केलेले आंदोलन लक्षवेधी ठरले. या आंदोलनामुळे ऊस उत्पादक शेतकर्यांना शासनाच्या एकआरपी नुसार भाव मिळाला. गेल्या पंधरा-वीस वर्षात आ. रमेशअप्पा कराड यांनी भारतीय जनता पार्टीच्या पक्ष वाडीसाठी प्रयत्न केले. पक्षाच्या वतीने दिलेले कार्यक्रम प्रत्येक वेळी यशस्वी केले. मागील काळात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, रेणापूर नगर पंचायत यासह विविध निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळवून काँग्रेस पुढार्यांना धुळ चारली आणि

सामान्य कार्यकर्त्यांना सन्मानाची पदे मिळवून दिली. या सर्व कामाची दखल घेवून भाजपा पक्षश्रेष्ठीने रमेशअप्पा कराड यांना विधानभवनात काम करण्याची संधी दिली. रमेशअप्पा आमदार

लातूर ग्रामीण मतदारसंघ हेच माझे कुटुंब या भावनेतून काम करत असताना रमेशअप्पांनी शासनाचा विकास निधी मिळवून देताना, जनहिताच्या विकासाच्या योजना मंजूर करताना गावागावात, वाडीवस्तीत कसल्याही प्रकारचा भेदभाव केला नाही. वैयक्तिक लाभाच्या योजना संपूर्ण मतदार संघात मोठ्या प्रमाणात गरजू लाभार्थ्यांना मिळवून दिल्या, या ज्वाला गरज आहे, जो गरजवंत आहे आणि ज्याच्यासाठी योजना आहे अशांना शासनाच्या योजनांचा लाभ देवून मोठी मदत केली आहे. या सर्व योजना राबवत असताना जात, धर्म, पंथ, गटदत्त असा भेदभाव केला नाही यातून वसुधैव कुटुंबकम् याचा प्रत्यय दिसून आला. आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक कार्यासह राजकारणात सतत अग्रेसर राहून आपल्या कामाचा वेगळा उसा निर्माण करणारे, गोरगरीब सर्व सामान्यांच्या हितासाठी संघर्ष करणारे, गरजूंना वेळोवेळी मदत करणारे भाजपाचे नेते आ. रमेशअप्पा



व्हावेत ही गोरगरीब, सर्व सामान्यांची इच्छा यानिमित्ताने पूर्ण झाली. प्रत्येकाला आपल्या हक्काचा माणूस आमदार झाला याचा प्रत्यय प्रत्येकाला अनुभवावयास मिळाला. आमदार झाले म्हणून आप्यांमध्ये कुठलाच बदल झाला नाही, बडे जावपणा दिसला नाही. सर्वांना सहजतेने उपलब्ध होणारे आप्या, खरोखर हक्काचा आमदार रमेशअप्पाच्या रूपाने सर्वसामान्यांना मिळाला आहे. केंद्रशासन आणि राज्यशासन यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करून लातूर ग्रामीण मतदार संघातील गावागावात, वाडीवस्तीतील विविध गावच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला. या निधीतून गावागावात अंतर्गत रस्त्यांची कामे, नाली बांधकाम, जल-जीवन अंतर्गत पाणी पुरवठा योजना, ग्रामपंचायत इमारत बांधकाम, सभागृह, समाजमंदिर, सभागृह, विविध गावातील धार्मिक स्थळांच्या विकास योजना, पंतप्रधान ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, स्मशानभूमी शेड, नदी नाल्यावर पुलांचे बांधकाम, शेतरस्ते, पेव्हर ब्लॉक रस्ते, कपाऊंड वॉल, शादीखाना यासह अनेक कामांना मंजूरी मिळवून घेतली. त्यातील अनेक कामे पूर्ण झाली आहेत, तर काही कामे प्रगतीपथावर आहेत हे खूप दिलासादायक आहे. मतदार संघातील गावागावात, वाडीवस्तीत आ. रमेशअप्पा कराड यांच्या माध्यमातून

कराड यश आले म्हणून कधीच उन्मत्त झाले नाहीत तर अपयश आल्याने कधीच खचून गेले नाहीत. गोरगरीब जनतेला, अडचणीत सापडलेल्यांना मदत करणे हे तर रमेशअप्पांच्या आवडीची कामे आहेत. अनेकांना शिक्षण, आरोग्य, क्रिडा, उद्योग व्यवसायासाठी मदत करून आधार दिला. मदत करताना कोण कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे. याचा किंचितही विचार न करता स्वतःच्या खिंश्यातून अनेकांना मदत करणारे आ. रमेशअप्पा कराड हे खरोखरच आधारवड आहेत. राजकारण आणि त्यातून मिळालेली पदे स्वताःसाठी नव्हे तर समाजाला उभे करण्यासाठी, अडचणीत, संकटात सापडलेल्यांना मदत करण्यासाठी आहेत. याची जाण आणि भान ठेवून राजकारण समाज संपन्नतेसाठीच आहे हे तत्व अंगीकारून भाजपाचे नेते आ. रमेशअप्पा कराड यांनी समाजसेवेचे ओझे अखंडपणे वाहून नेत आहेत. येत्या काळात आध्यात्मिक, सामाजिक आणि राजकिय क्षेत्रात उत्तुंग भराती घेवून अनेकांच्या डोळ्यातील अशुभ पुसण्याचे काम करतील यात शंका नाही.

चंद्रकांत सुर्यकांत कातळे
भाजपा लातूर

तुम्ही पण पोटावर झोपता का? हे ५ तोंटे जाणून आजच सवय सुधाराल

निरोगी राहण्यासाठी केवळ सकस आहार पुरेसा नाही तर चांगली झोप घेणेही महत्त्वाचे आहे. कारण झोप ही आरोग्य राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते आणि डॉक्टरही ७ ते ८ तास पुरेशी झोप घेण्याचा सल्ला देतात. मात्र आजच्या व्यस्त जीवनात शांत झोप घेणे एखाद्या कामापेक्षा कमी नाही.

अनेकांना पलंगावर पडून राहण्याची सवय असते, पण त्यांना झोप येत नाही आणि ते वळवळत राहतात. काही लोकांची झोपण्याची स्थिती योग्य नसते आणि ते पोटावर झोपतात. तुम्हीही अशा लोकांमध्ये असला तर जरा विचार करा. कारण असे केल्याने तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. पोटावर झोपल्याने काही लोकांना आराम मिळत असला तरी त्यामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. पोटावर झोपण्याचे हे ५ नुकसान पाठीच्या कण्यावर दबाव- तुमच्या पोटावर झोपणे तुमच्या मणक्याच्या नैसर्गिक वक्रला समर्थन देत नाही, ज्यामुळे पाठीच्या कण्यावर अधिक दबाव येतो. यामुळे पाठदुखी आणि मणक्याचा त्रास होऊ शकतो. मान दुखी- या स्थितीत झोपताना डोके एका बाजूला वळवावे लागते, ज्यामुळे मानेवर ताण येतो. या स्थितीत बराच वेळ झोपल्याने मानेमध्ये वेदना आणि ताठरपणा येऊ शकतो, ज्याला गर्भाशयाच्या ग्रीवेचा वेदना देखील म्हणतात.

फुफ्फुसातील दाह- पोटावर झोपल्याने छातीवर दाब पडतो, ज्यामुळे फुफ्फुसात समस्या निर्माण होतात. यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ



शकतो आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. अंतर्गत अवयवांवर दबाव- पोटावर झोपल्याने पोट आणि अंतर्गत अवयवांवर दबाव वाढतो. यामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात, जसे की ॲसिडिटी, गॅस आणि पचनाच्या समस्या इतर.

सुरकुत्या आणि त्वचेच्या समस्या- पोटावर झोपल्याने तुमच्या चेहऱ्याचा काही भाग उशीशी दाबला जातो, ज्यामुळे त्वचेवर घर्षण आणि दाब पडतो. यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या आणि त्वचेच्या इतर समस्या उद्भवू शकतात.

पोटावर झोपण्याची सवय टाळण्यासाठी या टिप्स फॉलो करा-

तुमच्या पाठीवर किंवा बाजूला झोपण्याचा

प्रयत्न करा. मागे किंवा बाजूला झोपल्याने मणक्याला चांगला आधार मिळतो आणि या समस्या टाळता येतात. तुमच्या मान आणि मणक्याला आधार देणारी योग्य उशी निवडा.

तुमची झोपण्याची स्थिती हळूहळू बदलण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचे शरीर नवीन स्थितीशी जुळवून घेण्यास वेळ घेऊ शकेल या टिप्स फॉलो करून तुम्ही चांगली झोप घेऊ शकता तसेच आरोग्याशी संबंधित समस्या टाळू शकता. अस्वीकारण: ही माहिती सामान्य समजुतीवर आधारित आहे. वेबदुनिया याला दुजोरा देत नाही. कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.

दररोज गोमुखासनाचा सराव करा, तुमच्या शरीराला मिळतील हे १० आश्चर्यकारक फायदे

गोमुखासन, म्हणजे 'गाईचे तोंड', हे एक शक्तिशाली योग आसन आहे जे शरीर आणि मन दोन्हींना लाभ देते. हे आसन खांदे, पाठ आणि पाय उघडण्यास मदत करते तसेच लवचिकता, संतुलन आणि एकाग्रता वाढवते.

गोमुखासनाचे १० मोठे फायदे:

१. खांदे आणि पाठ लवचिक बनवते: गोमुखासन खांदे आणि पाठीचे स्नायू उघडते आणि त्यांना लवचिक बनवते, ज्यामुळे पाठदुखी आणि खांद्यांमध्ये कडकपणापासून आराम मिळतो.

२. ओटीपोटाच्या अवयवांना उत्तेजित करते: या आसनातील शरीराच्या वळणामुळे पोटाच्या अवयवांना चालना मिळते, ज्यामुळे पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.


३. रक्ताभिसरण सुधारते: गोमुखासन रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह वाढतो आणि स्नायूंना पोषण मिळते.

४. तणाव कमी होतो: हे आसन मन शांत करते आणि तणाव दूर करण्यास मदत करते.

५. समतोल आणि एकाग्रता सुधारते: गोमुखासन शरीराचे संतुलन आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करते.

६. हिप फ्लेक्सर्स उघडते: हे आसन हिप फ्लेक्सर्स उघडते, ज्यामुळे पायांमध्ये लवचिकता आणि गतिशीलता वाढते.

७. पाठीच्या स्नायूंना बळकट करते: गोमुखासन पाठीच्या स्नायूंना बळकट करते,



ज्यामुळे पाठदुखीपासून आराम मिळतो आणि मुद्रा सुधारते.

८. गुडघे निरोगी ठेवते: हे आसन गुडघे निरोगी ठेवण्यास मदत करते आणि गुडघेदुखीपासून आराम देते.

९. शरीरात लवचिकता येते: गोमुखासन शरीरात लवचिकता आणते, ज्यामुळे तुम्ही इतर योगासने सहज करू शकता.

१०. आत्मविश्वास वाढवते: हे आसन शरीर मजबूत आणि लवचिक बनवून आत्मविश्वास वाढवते.

गोमुखासन करण्याची पद्धत : बसा: पाय पसरून सरळ बसा.

उजवा पाय वाकवा: उजवा पाय वाकवून डाव्या गुडघ्याच्या वर ठेवा.

डावा पाय वाकवा: डावा पाय वाकवून उजव्या गुडघ्याच्या खाली ठेवा.

तुमचे हात वर करा: तुमचे दोन्ही हात वर करा आणि त्यांना मागे वाकवा.

हात जोडणे: उजव्या हाताची बोटे डाव्या हाताच्या बोटांनी जोडा.

श्वास घ्या: दीर्घ श्वास घ्या आणि तुमचे शरीर आराम करा.

श्वास सोडणे: हळूहळू श्वास सोडा आणि ३० सेकंद या स्थितीत रहा.

दोन्ही बाजूंनी करा : हे आसन दोन्ही बाजूंनी २-३ वेळा करा.

लक्षात ठेवा:

तुम्हाला काही दुखापत किंवा आजार असल्यास, गोमुखासन करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

हळूहळू सुरुवात करा आणि तुमच्या शरीराला या आसनाची सवय होऊ द्या.

काही वेदना जाणवत असल्यास आसन ताबडतोब थांबवा.

गोमुखासन हे एक शक्तिशाली योग आसन आहे ज्याचा तुमच्या शरीराला आणि मनाला अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो. हे आसन नियमित केल्याने तुम्ही निरोगी आणि आनंदी जीवन जगू शकता.

कुटुंबासाठी बनवा कैरी कॉर्न खमंग ढोकळा, जाणून घ्या रेसिपी

तुम्ही देखील तुमच्या कुटुंबासाठी काही हेल्दी आणि नवीन डिश ट्राय करू इच्छित आहात का? तर आज आम्ही तुम्हाला ढोकळ्याची एक रेसिपी. चला लिहून घ्या कैरी कॉर्न खमंग ढोकळा साहित्य

१/२ कप मकईचे पीठ
३/४ कप रवा
२ मोठे चमचे बेसन
१ कप कैरीची प्युरी
२ कप ताक
१ मोठा चमचा आले लसूण हिरवीमिर्चि पेस्ट
११/२ छोटा चमचा इनो फ्रूट साल्ट
चवीनुसार मीठ
२ मोठे चमचे कुकिंग ऑइल
१ छोटा चमचा मोहरी
१/४ छोटा चमचा हिंग
२ मोठे चमचे किसलेले नारळ
बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर
१ कैरी किसलेली
कृती किसलेल्या कैरीला ताकासोबत मिक्स



करून बारीक करा. आता एका बाऊलमध्ये मक्याचे पीठ घ्यावे, त्यामध्ये आले लसणाची पेस्ट घालावी, मग रवा, बेसन, मीठ, कैरीची प्युरी आणि उरलेले ताक टाकावे. चांगल्याप्रकारे एकत्रित करून बाजूला ठेवावे. ३० मिनिट नंतर मिश्रण घट्ट वाटले तर त्यामध्ये थोडे ताक घालावे. आता अर्धा चमचा इनो एक चमचा पाण्यासोबत मिक्स करून टाकावे. मग तेल लावलेल्या पॅनमध्ये हे मिश्रण टाकने १५-२० मिनिट स्टीम होण्यासाठी ठेवावे. मग स्टीम झाल्यानंतर ऑइल गरम करावे. हींग आणि मोहरीचा तडका बनवावा आणि स्टीमड ढोकळ्यावर टाकावे. आता ढोकळ्याला चौकोनी आकारात कापून हिरवी कोथिंबीर, किसलेले नारळ टाकावे व कुटुंबाला सर्व्ह करावे.

सुपरफूड काजूचे ५ फायदे

झायफूट्स आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. कारण यामधून आपल्याला अनेक प्रकारचे पोषकतत्व मिळतात. जे आजारांशी लढायला मदत करतात. रोजच्या दैनंदिन जीवनात सकाळी नाश्यामध्ये आरोग्यदायी पदार्थ खाणे शरीरासाठी चांगले असते. ज्यामुळे थकवा जाणवत नाही. तसेच काजू मध्ये प्रोटीन, खनिज, आयर्न, फायबर, फोलेट, ॲंटीऑक्सिडेंट, मिनरल, व्हिटॅमिन आणि कॅल्शियम असते. आरोग्यदायी हृदय- काजू हे ओलिक एसिडने परिपूर्ण असतात. जे हृदयाला निरोगी ठेवतात. तसेच खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते. ज्यामुळे हृदयाच्या आजारांचा धोका कमी होतो.

हाडांना मजबूत बनवते- काजूमध्ये कॅल्शियम आणि फास्फोरस असते जे हाडांना मजबूत बनवते. मॅग्नेशियम विशेष रूपाने महत्त्वपूर्ण आहे. नियमित काजू खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि ऑस्टियोपोरोसिस धोका कमी होतो.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते- काजूमध्ये जिंक असते, एक मिनरल आहे इम्युनिटी बनवून ठेवण्यासाठी मदत करते. जिंक इम्युनिटी सेलसचे उत्पादन मध्ये मदत करते नियमित आहारात काजू सहभागी केल्यास तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. डोळ्यांचे आरोग्य वाढते- नियमित काजूचे सेवन केल्यास डोळ्यांना देखील खूप फायदा होतो. ल्युटिन आणि जेक्सॅन्थिन सारखे ॲंटीऑक्सिडेंट्स भरपूर काजू डोळ्यांना हानिकारक किरणांपासून वाचवतात.



वजन कमी होते- काजूचे नियमित सेवन केल्यास वजन कमी होण्यासाठी देखील मदत मिळते. काजूमध्ये प्रोटीन वजन कमी होण्यास मदत मिळते.

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बाभळगाव निवासस्थानी नागरिकांच्या घेतल्या भेटी



लातूर / प्रतिनिधी :- राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बुधवार दि. २९ मे रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या विविध संस्था पदाधिकाऱ्यांसह नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन निवेदनाचा व निमंत्रणाचा स्वीकार करून संबंधितांना पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी सूचना केल्या. यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लातूर जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, विलास

को-ऑपरेटिव्ह बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, उपसभापती सुनील पडीले, ट्रेडिंग शूगरचे व्हा. चेअरमन विजय देशमुख, विलास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे, माजी नगरसेवक सचिन बंडापते, माजी नगरसेविका फर्जाना बागवान, बालासाहेब देशमुख, हमीद बागवान, उद्भव सवासे, सिकंदर पटेल, अंकुश देशमुख, सुशील सवासे, प्रल्हाद रेड्डी आदींसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक उपस्थित होते.

उन्हाळ्यात गरम पाणी प्यावे का? अनेक लोक या ३ चुका करतात

उन्हाळा आला की थंडीच्या गोष्टी मनात येतात. थंड पाणी, आईस्क्रीम, थंड ज्यूस - हे सर्व उष्णतेपासून आराम देतात, असे दिसते. पण तुम्हाला माहित आहे का की उन्हाळ्यात गरम पाणी पिणे देखील खूप फायदेशीर ठरू शकते. उन्हाळ्यात बरेच लोक गरम पाणी पिणे टाळतात, कारण त्यांना वाटते की यामुळे उष्णता आणखी वाढेल. पण तसे नाही. गरम पाणी पिण्याचे शरीराला अनेक फायदे आहेत. १. डिहायड्रेशन: गरम पाणी शरीरात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. २. पचन सुधारते: गरम पाणी पचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देते. ३. प्रतिकारशक्ती वाढवते: गरम पाणी प्यायल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. ४. वजन कमी करण्यास मदत होते: गरम पाणी प्यायल्याने चयापचय वाढते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. ५. त्वचेसाठी फायदेशीर: गरम पाणी प्यायल्याने त्वचा सुधारते आणि मुळमे दूर होतात. गरम पाणी पिण्याशी संबंधित काही चुका: १. खूप गरम पाणी पिणे: खूप गरम पाणी प्यायल्याने तोंडात आणि घशात जळजळ होऊ शकते. २. रिकाम्या पोटी गरम पाणी पिणे: रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्याने सिडिटी होऊ शकते. ३. साखर मिसळलेले गरम पाणी पिणे: साखर मिसळलेले गरम पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. गरम पाणी पिण्याची योग्य पद्धत: गरम पाणी कोमट असावे : खूप गरम पाणी पिऊ नका, कोमट पाणी घ्या. अन्न खाल्ल्यानंतर गरम पाणी घ्या : अन्न खाल्ल्यानंतर अर्ध्या तासाने गरम पाणी प्यावे. लिंबू किंवा मध मिसळून गरम पाणी पिऊ शकता: लिंबू किंवा मध मिसळून गरम पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. उन्हाळ्यात गरम पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे गरम पाणी पिण्याची सवय लावा आणि निरोगी राहा.



परमपूज्य गुरुमार्जुली आण्णासाहेब मोरे पीठाधीश श्री स्वामी समर्थ अष्टशक्तीपीठ श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर (दिंडोरी) महासत्संग सोहळ्यास उपस्थित राहिले असता दर्शन घेऊन महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती तथा सहसंपर्कप्रमुख संतोष भाऊ सोमवंशी यांनी शुभाशीर्वाद घेतले

मोलमजुरी करणार्या आईबापाला पाणी टंचाईत साध देणारे हात, की लेकरांचा जीवाशी खेळ

सध्या सर्वत्र भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अशातच नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील सोमठाण जोश या गावात मात्र एक वेगळे चित्र बघायला मिळत आहे. पाचशे सहाशे घरे असलेल्या या दीड हजार लोकसंख्येच्या गावात दर तीन दिवसांनी अवघे एक टँकर पाणी येते. मुख्य मोलमजुरी व्यवसाय असलेल्या या नागरिकांना उदरनिर्वाह करिता दररोज बाहेर जावं लागतं. त्यामुळे घरातील लहान लेकरांवर घरच्या पाण्याची जबाबदारी आहे. दर तीन दिवसांनी येणार्या टँकर सोबत गर्दी ही होतेच अशावेळी काहीना हे पाणी मिळत तर काहीना नाही. तेव्हा अशा परिस्थितीत गावातील एक सरकारी विहिरीवर सोमठाण जोशचे ग्रामस्थ आपली तहान भागवत आहे. यात अगदी लहानगे सुद्धा विहिरीवर जाऊन पाणी आपल्या घराकडे डोंडंवर नेताना, विहिरीतून पाणी ओढताना जीवाशी खेळ

खेळत आहे. गेल्या तीन महिन्यांपासून दररोज इथून पाणी न्याव प्यायला पाणी असत हे सांगताना ९ वीचा विद्यार्थी नितिन राठोड पुढे म्हणाला की, आई वडील मोलमजुरी करतात मी एकटा आहे. आई वडील येई पर्यंत टाकीभर पाणी भराव लागत. विहिरीवर गर्दी वाढली की पाणी संपत मग पाणी मिळत नाही म्हणून सकाळी लवकर तर कधी दुपारी पाणी घेऊन जातो. राजापूर ग्रामपंचायत या गावाचा कारभार बघते. लहान गाव असल्याने आमच्या समस्याकडे विशेष कोणीही लक्ष देत नाही. हे पाणी पिऊन अनेकांना जुलाब उलटी असे प्रकार होत आहे. पण आता आहे ते पाणी गरम करून आम्ही पितो आमच्याकडे दूसा पर्याय नाही. - मनोज चव्हाण



पाण्यासाठी लेकरांचा जीवाशी खेळ

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

लातूर :- अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२४-२५ अंतर्गत फुलपिक लागवड, मशरूम उत्पादन, हरीतगूह, शेडनेट हाऊस, प्लॅस्टिक मलिंग, २० एचपी टँकर, शेतकरी अभ्यास दौरा, सामूहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण, कांदाचाळ, पॅक हाऊस, व प्राथमिक प्रक्रिया केंद्र आदी बाबींचा लाभ देण्यात येणार आहे. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. टी. जाधव यांनी केले आहे.

ऑनलाईन अर्ज करताना महा-डीबीटी पोर्टलचे या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. तसेच संगणक, लॅपटॉप, सामुदायिक सेवा केंद्र (सीएससी), ग्रामपंचायतीमधील संग्राम केंद्र इत्यादी माध्यमातून ऑनलाईन अर्ज करता येतील. पोर्टलवर अर्ज करण्यासाठी लागणारी सातबारा, आठ अ, बँक पासबुक व आधारकार्ड लिंक असलेला मोबाईल क्रमांक सोबत असणे आवश्यक आहे. तरी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. जाधव यांनी केले आहे.

कै.अण्णासाहेब पाटील उद्यान से.१० नेरुळ मधील सुरक्षा चौकीत अद्यापपर्यंत विद्युत जोडणी नाही

नवी मुंबई / के. एच. हनवते :- (नेरुळ) कै. अण्णासाहेब पाटील उद्यान सेक्टर - १० नेरुळ नवी मुंबई येथे सुरक्षा चौकी येऊन सहा महिने झाले तरी पण त्या सुरक्षा चौकीत विद्युत जोडणी किंवा विद्युत पुरवठा अद्यापपर्यंत झालेला नाही, तसेच



स्वच्छता गृह बद्दल पाठपुरावा घेणेसाठी नेरुळ वार्ड ऑफिस वी विभाग कार्यालयाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेंद्र

दादा गायकवाड यांचे आदेशाने नवी मुंबई जिल्हा सरचिटणीस निवास साबळे, जिल्हा संपर्कप्रमुख प्रतीकजी यादव व बेलापूर विधानसभा उपाध्यक्ष माणिक कांबळे या संदर्भात उपस्थित राहून चौकशी केली व संबंधित अधिकारी यांनी अशा ठिकाणी विद्युत पुरवठा लवकर करवावा अन्वया या संदर्भात आरपीआय च्या वतीने अमरण उपोषण करण्यात येईल..!

लातूर पोलिसांची बनावट गुटखा बनविणाऱ्या कारखान्यावर धाड ३ कोटींचा गुटखा व मुद्देमाल जप्त



लातूर :- लातूर पोलिसांची बनावट गुटखा बनविणाऱ्या कारखान्यावर धाड ३ कोटींचा गुटखा व मुद्देमाल जप्त पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात लातूर पोलिस दलाकडून अवैध धंद्याविरुद्ध लातूर शहर व जिल्ह्यात कडक मोहीम राबविण्यात येत आहे. अवैध धंद्याविरुद्ध राबविण्यात येत असलेल्या कडक कारवाईचाच भाग म्हणून सहाय्यक पोलिस अधीक्षक श्री बी चंद्रकांत रेड्डी उप विभागीय पोलिस आधिकारी, चाक्रू यांच्या पथकाला अतिरिक्त एमआयडीसी लातूर येथे अवैधरीत्या बनावट गुटखा बनविणाऱ्या कारखाना चालू असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीची खात्री करून - व्हा श्री बी चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शना खालील पोलिस पथकाने दिनांक २८ मे रोजी

लातूर येथील अतिरिक्त एमआयडीसी मधील कोंबडे एंग्रो एजन्सी या वेअर हाऊस वर छापा टाकला. छाप्पामध्ये बनावट गुटखा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल सुपारी, तंबाखू पावडर, मिक्सर, सिलिंग करणाऱ्या मशीन, गोवा १००० असे छापील पॅकिंग साहित्य, बनावट गुटखा, एक ट्रक व एक पिक अप असा एकूण ०३,०५,७३,४००/- रुपये (तीन कोटी पाच लाख त्र्याहत्तर हजार चारशे रुपये) किमतीचा मुद्देमाल मिळून आला. सदरचा मुद्देमाल पंचसमक्ष जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी आरोपी नामे १) अंकुश रामकिशन कदम, वय ३२ वर्षे रा रामवाडी ता चाक्रूर २) हसनकुमार तिलाही उराम व २१ वर्षे राहणार शाहबगंज राज्य बिहार, ३) गोकुळ धनराम मेघवाल रा चुवा,

राज्य राजस्थान, ४) धनंजय गहिनीनाथ कोंबडे, रा. लातूर, ५) पारस बालचंद पोखरण, रा लातूर, ६) राम केंद्रे, रा. लातूर व ७) विजय केंद्रे, रा लातूर यांचे विरुद्ध चखऊच पोलिस स्टेशन लातूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चालू आहे. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक श्री सोमय मुंडे व अपर पोलिस अधीक्षक श्री अजय देवरे यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस अधीक्षक श्री बी चंद्रकांत रेड्डी, पोलिस उपनिरीक्षक श्री होनाजी चिरमाडे, पोलिस उपनिरीक्षक श्री राजेश घाडगे, हेड कॉन्स्टेबल विष्णू गुडरे, पोना अंततवाड, पोलिस कॉन्स्टेबल कांबळे, धडे, गाडेकर, शिंदे, पेदेवाड, रायबोळे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजाविली.

मतमोजणी केंद्र परिसरात ४ जून रोजी प्रतिबंधात्मक आदेश लागू

लातूर, दि. २९ (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने १६ मार्च, २०२४ रोजी घोषित केलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार ४१- लातूर (अ.जा) लोकसभा मतदारसंघामध्ये ७ मे, २०२४ रोजी मतदान झाले आहे. तसेच ४ जून, २०२४ रोजी शासकीय निवासी महिला तंत्र निकेतन, बार्शी रोड, लातूर येथे सकाळी ८ पासून मतमोजणी होणार आहे. या मतमोजणी केंद्राच्या २०० मीटर परिसरात ४ जून २०२४ रोजी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. लातूर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी फौजदारी संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, बार्शी रोड, लातूर या मतमोजणी केंद्राच्या ठिकाणापासून २०० मीटरच्या परिसरामध्ये मंडपे, दुकाने उभारणे, तसेच मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनिक्लिपक व इतर सेट, ध्वनिक्लिपक व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे बाळगण्यास प्रतिबंध केला आहे. तसेच निवडणूकीच्या कामाव्यतिरिक्त खाजगी वाहन, संबंधित पक्षाचे चिन्हाचे प्रदर्शन व निवडणूकीच्या कामा व्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. लातूर जिल्हातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ मतमोजणीसाठी हा आदेश निवडणूकीचे कामे हाताळताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी ४ जून, २०२४ रोजी मतमोजणी सुरु झाल्यापासून संपेपर्यंत अंमलात राहिल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

सामान्य ते असामान्य प्रवास इच्छाशक्तीच्या जोरावर साध्य करता येतो न्यायमूर्ती शिवकुमार डिग्गे

लातूर :- लातूर जिल्हा वकील मंडळाच्या वतीने विधी क्षेत्रातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे आज परीक्षार्थी विधीज्ञान मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री शिवकुमार जी डिग्गे उपस्थित होते. विधी क्षेत्रातील स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी वेळेचे योग्य नियोजन, दृढ निश्चय, सातत्य, प्रयत्नाची पराकाष्ठा केल्यास यश हमखास मिळते. स्पर्धा परीक्षेत यश न मिळाल्यास खचून न जाता चांगला वकील, नागरिक होण्याचा प्रयत्न करा. वकिली व्यवसायास स्वातंत्र्य पूर्व काळापासूनची फार मोठी उज्वल परंपरा लाभलेली आहे, स्वतः ला सिद्ध करा. सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याचे सामर्थ्य वकिली व्यवसायात आहे ,त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती साठी सदैव कार्यरत रहावे असे विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड शरद इंगळे होते तर व्यासपीठावर उपाध्यक्ष अॅड अनंत खांडेकर,



अॅड मनिषा दिवे पाटील, सचिव अॅड प्रदिपसिंह गंगणे, ग्रंथालय सचिव अॅड विजय साबळे, सहसचिव अॅड नरेश कुलकर्णी, अॅड तुषी इटनकर, कोषाध्यक्ष अॅड रोहित सोमवंशी, कार्यकारिणी सदस्य अॅड धनराज नागराजो, अॅड वाहेदअली सय्यद, अॅड अतिक शेख आदी सह मोठ्या संख्येने परिक्षार्थी विधीज्ञ, विधिज्ञ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड आनंद खांडेकर यांनी केले तर प्रास्ताविक अॅड प्रदिपसिंह गंगणे, आभार अॅड नरेश कुलकर्णी यांनी मानले आहे

गाळेधारकांवर मनपाची दुस-या दिवशीही कार्यवाही दिवसभरात २३ गाळे सील नऊ लाख वसूल

लातूर/प्रतिनिधी: लातूर शहर महानगरपालिका मालकीच्या व्यापारी संकुलातील गाळे भाडे वसुलीसाठी विशेष वसुली मोहिम सुरु करण्यात आली आहे. सदर वसुली मोहिमे अंतर्गत आज दिनांक २९/०५/२०२४ रोजी दुस-या दिवशी गाळे धारकांवर धडक कार्यवाही करण्यात आली आहे. सदर कार्यवाहीमध्ये २३ गाळे सील केले आहे. व एकूण रक्कम रु ९,३०,३९९ रु वसूल करण्यात आले. लातूर शहर महानगरपालिकेच्या मालकीच्या गांधी चौक व्यापारी संकुल येथील ०१ गाळा सील करण्यात आला तसेच रिगल सिनेमा समोरील व्यापारी संकुल येथील १२ गाळे सील करण्यात आले आहे. व गंगमोलाई व्यापारी संकुल येथील ०१ गाळा सील करण्यात आला. तसेच गांधी मैदान सा.क्र. १११ व ११२ व्यापारी संकुल येथील ०३ गाळे सील करण्यात आले व चार लाख रु चेकद्वारे वसुली करण्यात आली



आहे. व गांधी चौक पाण्याची टाकी व्यापारी संकुल येथील ०६ गाळे सील करण्यात आले. लातूर शहरातील मनपा मालकीच्या गाळे धारकांना उपायुक्त, डॉ.पंजाब खानसोळे यांच्याद्वारे आवाहन करण्यात येते की ज्या गाळे धारकांकडे थकबाकी आहे अशा गाळे धारकांनी तात्काळ थकबाकीचा भरणा करून मनपास सहकार्य करावे. व गाळे धारकांनी थकबाकी भरणा न केल्यास अशा गाळे धारकांवर अशीच कार्यवाही सुरु राहणार आहे.

लोकनेते विलासराव देशमुख चेस चॅम्पियनशीप एक दिवसीय (खुल्या) जलदगती राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेसाठी शुभेच्छा



राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी बुधवार दि. २९ मे रोजी बाभळगाव निवासस्थानी मनोर्ध्व सेवामावी संस्था लातूर शिबमंडळाची भेट घेऊन लोकनेते विलासराव देशमुख यांच्या ७९ व्या जयंती निमित्त आयोजित लोकनेते विलासराव देशमुख चेस चॅम्पियनशीप एक दिवसीय (खुल्या) जलदगती राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेचे निमंत्रण स्विकारले, या उपक्रमाबद्दल आयोजकांचे आभार मानले तसेच या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी उपमहापौर कैलास कांबळे, लातूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष इमरान सय्यद, मनोर्ध्व सेवामावी संस्था लातूरचे अध्यक्ष पवनकुमार गायकवाड, उपाध्यक्ष सिराज शेख, फारुक शेख आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

लातूर :- जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) व (३) नुसार संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केले आहेत. हा आदेश संपूर्ण लातूर जिल्ह्याच्या हद्दीत ३० मे, २०२४ रोजीच्या ००.०१ वाजेपासून ते १३ जून, २०२४ रोजीच्या २४.०० वाजेपर्यंत (दोन्ही दिवस धरून) लागू राहिल. शस्त्रबंदी व जमावबंदी काळात या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत घेऊन फिरता येणार नाही. कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बाळगता येणार नाही, दाग किंवा इतर क्षेपणास्त्रे, सोडावय्याची किंवा फेकावय्याची उपकरणे बाळगणे किंवा जमा करणे किंवा तयार करण्यास मनाई राहिल. व्यक्तीचे प्रेत, आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. तसेच जाहीरपणे घोषणा करणे, गाणे म्हणजे वाद्य वाजविण्यास मनाई राहिल. ज्यामुळे सभ्यता अमर

नितीमत्ता यास धोका पोहोचेल अशा किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपूर्ण भाषणे, हावभाव करणे, सांग आणणे, चित्रे, चिन्हे फलक किंवा इतर कोणत्याही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे, त्यांचे प्रदर्शन किंवा प्रसार करणे यास मनाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राहण्यासाठी कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास, मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश अंत्ययात्रा, विवाह, कामावरील पोलीस किंवा इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना लागू राहणार नाही. तसेच शस्त्रबंदी व जमावबंदी काळात सभा, धार्मिक मिरवणूक, मोर्चा, उपोषण यांना परवानगी देण्याचे सर्व अधिकार हे पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक व संबंधित पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांच्या राहिल. त्यांनी परवानगी देण्यापूर्वी उपविभागीय दंडाधिकारी यांच्याशी सल्लामसलत करून परवानगी घ्यावी, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घुगे यांच्याकडून मानसी चव्हाणचे अभिनंदन

लातूर:- लातूर येथील श्री गोदावरीदेवी लाहोटी विद्यालयातील विद्यार्थिनी मानसी मनोज चव्हाण हिने इयत्ता दहावी बोर्ड परिक्षेत ९२.६० टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाल्याबद्दल लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घुगे यांनी मानसीचे पुस्तक भेट देऊन अभिनंदन केले. शालांत प्रमाणपत्र परिक्षा २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परिक्षेत मानसी चव्हाण ५०० पैकी ४६३ गुण गुण घेऊन उत्तीर्ण झाली असून तिला ९२.६० टक्के गुण मिळाले आहेत.



यात मराठीमध्ये ८७, संस्कृत मध्ये १०० पैकी १००, इंग्रजीमध्ये ९२, गणितात ८६, विज्ञान आणि तंत्रज्ञानात ९१ आणि सामाजिक शास्त्रात ९३ गुण प्राप्त झाले आहेत. तिच्या या यशाबद्दल जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर-घुगे यांनी कौतुक करून पुस्तक भेट देऊन अभिनंदन केले. तिच्या यशाबद्दल श्री मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शैलेश लाहोटी विश्वस्त अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव ड आशिष बाजपाई, मुख्याध्यापिका संगीता कासार, वर्गशिक्षिका आशा लोंढे, विजयकुमार चव्हाण, सुमन चव्हाण, मनोज चव्हाण, राजश्री चव्हाण, विनोद चव्हाण, सिंधू चव्हाण आदींनी अभिनंदन केले.